

Seat No.	
-------------	--

**B.Voc. (Part - I) (Semester - I) Examination, May - 2019**  
**FOOD PROCESSING AND MANAGEMENT (Paper - V)**  
**Bakery and Confectionary - I**  
**Sub. Code : 64801**

**Day and Date : Friday, 10 - 05 - 2019**

**Total Marks : 50**

**Time : 03.00 p.m. to 05.00 p.m.**

- Instructions :**
- 1) Solve any five questions from the following.
  - 2) All questions carry equal marks.
  - 3) Figures to the right indicate full marks.
  - 4) Draw a diagram wherever necessary.



**Q1) Write short Answers (any two)**

**[10]**

- a) Gluten formation.
- b) Measuring cups and spoons.
- c) Soft and hard wheat.

**Q2) Give the detail fermentation process and explain role of yeast in bread. [10]**

**Q3) Write in detail the method for determination of moisture content of flour. [10]**

**Q4) Describe structure of wheat. [10]**

**Q5) Explain availability of strach in different grains. [10]**

**Q6) Write in detail working of dough maker. [10]**

**Q7) Write short notes (Any two) [10]**

- a) Importance of bakery in food industry.
- b) Knife.
- c) Chemical leavening action.

## मराठी रूपांतर

- सूचना:
- 1) कोणतेही पाच प्रश्न सोडवा.
  - 2) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.
  - 3) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
  - 4) आवश्यक असेल तेथे आकृती काढा.

**प्र.1)** थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही दोन) [10]

- अ) ग्लुटेन तयार होणे
- ब) मापन कप आणि चमचे
- क) मऊ व टणक गहु

**प्र.2)** आंबवणे प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती लिहा व पावामध्ये थ्वमिराचे कार्य स्पष्ट करा. [10]

**प्र.3)** पीठामधील पाण्याचे प्रमाण मोजण्याच्या पद्धतीबद्दल सविस्तर स्पष्ट करा. [10]

**प्र.4)** गव्हाच्या रचनेचे आकृती सह वर्णन करा. [10]

**प्र.5)** विविध धान्यांमधील पिष्टकणांची उपलब्धता स्पष्ट करा. [10]

**प्र.6)** पीठ मळणी यंत्राचे कार्य आकृतीसह स्पष्ट करा. [10]

**प्र.7)** टिपा लिहा (कोणत्याही दोन) [10]

- अ) अन्न उद्योगातील बेकरी चे महत्व
- ब) सुरी
- क) रासायनिक फुगाविके

